

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :- १७ जानेवारी २०२४

आदेश

महाराष्ट्र कल्याण अधिकारी (कर्तव्ये, अर्हता व सेवाशर्ती) नियम १९६६	क्रमांक- एमएलआय १२२३/प्र.क्र. २०४ कामगार-६, महाराष्ट्र कल्याण अधिकारी (कर्तव्ये, अर्हता व सेवाशर्ती) नियम, १९६६ च्या नियम ३ च्या पोटनियम (१) च्या खंड (१) च्या प्रयोजनार्थ, शासन, याद्वारे ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि नागपूर यांच्यामार्फत श्रम विज्ञान विषयाची पदव्युत्तर पदवी (Master of Labour Studies) आणि मानवी भांडवली व्यवस्थापन व कर्मचारी संबंध या विषयाची पदव्युत्तर पदवी (Master of Human Capital Management and Employee Relations) या दोन्ही अभ्यासक्रमांना कल्याण अधिकारी, अपर कल्याण अधिकारी किंवा सहाय्यक कल्याण अधिकारी या पदांवर नेमणूकीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता धारण केली असल्याची मान्यता देत आहे.
---	--

हे आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०११७१७४११२४६१० असा आहे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(स्वप्नील कापडणीस)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई.
- ३) संचालक, ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई
- ४) उपसंचालक, ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, नागपूर
- ५) कुलगुरु, मुंबई विद्यापीठ, मुंबई.
- ६) कुलगुरु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.
- ७) कुल सचिव (म.वि.) मुंबई विद्यापीठ, मुंबई.
- ८) कुल सचिव, (म.वि.) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.